

02.09.2024

Scrip Code No. 526901

To Dept. of Corporate Services Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai 400 001

Sub: <u>Advertisement released in Newspaper for 33RD Annual General Meeting & Book Closure for AGM</u>

Dear Sir/Madam

As required by Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclosed the advertisement published on 31st August, 2024 in Business Standard (English Newspaper) and on 1st September, 2024 in Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper) in relation to 33rd Annual General Meeting, Remote e-voting and Book Closure for the Annual General Meeting.

This is for your information and for the information of members of your exchange.

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Thanking you
Yours faithfully
For **Sonal Adhesives Limited**

Sandeep Arora Managing Director DIN: 00176939

Encl: As above

THE SINGARENI COLLIERIES COMPANY LIMITED (A Government Company) Regd. Office: KOTHAGUDEM – 507101, Telangar

E-PROCUREMENT TENDER NOTICE en published for the following Services / Material Procurement through latform. For details, please visit https://tender.telangana.gov.in - or - https://www.scclmines.com NIT/Enquiry No. - Description / Subject - Last date and time for Submission of bid(s).

Transportation of coal from Kistaram OC to JVROC CHP on weight basis for a period of two years

13.09.2024 - 15:00 Hrs. E1024O0172 - Procurement of NFLPACBs of different Amps - 17.09.2024 - 17:00 Hrs

urement of Heavy Duty Tools under Rate Contract for a period of 2 years on Specific make basi 17.09.2024 - 17:00 Hrs. ent of Under Carriage Sets for HEMM against Open Enquiry through Tendercum-Reve

E022400165 - Procurement of Under Carriage Sets for HEMM against Open Er Auction - 18.09.2024 - 17:00 Hrs. E102400169 - Procurement of FLP Coal Drill Machine - 18.09.2024 - 17:00 Hrs.

E102400175 - Procurement of 250KVA Generator, commissioning for use at CATH Lab at SCCL Area hospital Ramagundam with CMC for three years - 19.09.2024 - 17:00 Hrs. NIT/Enquiry No. - Description / Subject / Estimated Contract Value - Last date and time

CW/KGM/e-29/2024-25, Dt.21.08.2024 - M. & R. works to S.C. Women's college for the year 2024-2025 at Kothagudem Corporate, Bhadradri Kothagudem District, Telangana State, Rs. 29,38,102/- 06.09.2024 - 04.00 P.M. CW/KGM/e-30/2024-25, Dt.23.08.2024 - M. & R. works for Section No.3K/B area, i.e., quarters like MB, N. CN, B. MEC type, Stadium Ground and Sub-Station (Post Office) etc., for the year 2024-25 at Ganeshpuram area, Kothagudem Corporate, Bhadradri Kothagudem District, Telangana State, Rs. 37,92,992/- 09.09.2024-04.00 P.M. GM (Civil) MMR/CVL/E-MM/T-34/2024-25 - M&R works to Pit mouth buildings at KKOCP Mandamarri area for the year 2024-25 (Phase-II), Mancherial (D), TS. Rs. 29,83,834/- - 06.09.2024 - 04:30 P.M. GM MMR PR/2024-25/ADVT/MP/CVL/MMR/35 R.O. No.: 376-PP/CL-AGENCY/ADVT/1/2024-25

senal

Sonal Adhesives Limited

Regd Off: - Plot No. 28/1A, Takai-Adoshi Road At PO Khopoli Tal Khalapur Dist Raigad Khopoli - 410203 Phone: 91 2192 262620 Email id: info@sonal.co.in Website: - www.sonal.co.in NOTICE OF 33 DO ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, September 26, 2024 at 4.00 p.m. through Video Conferencing or Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the businesses as set out in the Notice of AGM a copy of which is being sent to the all Members of the Company only by email incompliance with applicable provisions of the Act read with General Circulars issued by Ministry of Corporate Affairs.

Pursuant to the Provision of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is providing facility to the Members for exercising their right to vote on the items of business set out in the said Notice by remote e-voting as well as e-voting during the AGM ystem through platform provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) The details pursuant to the Rules are given here under:

Date and time of commencement of remote e-voting: Monday, 23.09.2024 (9.00 a.m. IST). Date and time of end of remote e-voting: Wednesday, 25.09.2024 (5.00 p.m. IST).

- 3) The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut- off date which is Thursday, 19.09.2024, may cas their vote electronically
- The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. IST or 25.09.2024.
- The Members would be able to cast their votes at the meeting through ballot paper they have not availed the remote e-voting facility. To cast e-vote during the AGM please refer the instruction mentioned in note No. 14 in the AGM Notice. If the vote is cast through remote e-voting facility then the members would not be permitted to exercise their voting right at the general meeting.
- The Members may participate in the general meeting even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general meeting.
- The Notice of the 33rd AGM along with the procedure of remote e-voting has been sen to all Members by prescribed mode and the same is also available on the website of the Company at www.sonal.co.in and Central Depository Service Limited at www.evotingindia.com
- Any person who have acquired shares and become member of the Company after the dispatch of Notice may obtain the login ID and password from person mentioned in
- 0) The members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company can cast their vote through remote e-voting or through thee-voting system during the meeting as per the instruction mentioned note No. 14 in the AGM Notice.
- 1) The Members who have not registered their email addresses with the company can ge the same registered with the Company at investor@sonal.co.in
- 2) For any queries/grievances, in relation to e-voting Members may contact the following (a) All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43
- (b) All queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) o Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20.09.2024 to Thursday, 26.09.2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company.

Place: Khopoli

For Sonal Adhesives Limited Sandeep Arora Managing Director

Dixon

DIXON TECHNOLOGIES (INDIA) LIMITED

CIN: L32101UP1993PLC066581

REGD. OFFICE: B-14 & 15, Phase-II, Noida, Gautam Budhha Nagar, Uttar Pradesh- 20130 -Mail: investorrelations@dixoninfo.com, WEBSITE: www.dixoninfo.com, PH. NO.: 0120- 473720 NOTICE OF THE 31st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

- NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of the Members of Dixon Technologies (India) Limited ("Company") will be held on Wednesday, 25st September, 2024 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility without the physical presence of the Members at the AGM venue to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with all the applicable provisions of the Companies Act 2013 ("Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular Nos. 14/ 2020 dated April 3, 2020 followed by Ceneral Circular Nos. 20/2020 dated April 3, 20/2020 dated April 3, 20/2020 dated 17/2020 dated April 13, 2020, followed by General Circular Nos, 20/2020 dated May 5, 202 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023 by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circulars nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars").
- by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars").

 In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of AGM along with the Annual Report for the FY 2023-24 comprising of the Financial Statements for the financial year ended 31st March, 2024 will be sent electronically by email to Members whose e-mail addresses are registered with the Company RTA ("KFin Technologies Limited") or their respective Depositories Participant ("DP"). The Members can join the AGM of the Company through VC/OAVM facility only. The requirement of sending physical copies of the Notice along with the Annual Report for the FY 2023-24 shall be sent to those Members, who request the same at investorealisms (Missinghor Circulars). request the same at investorrelations@dixoninfo.com.

The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote e-voting or casting of the vote through e-voting system during the AGM will be provided in the Notico of the AGM of the Company which will be sent to the Members in due course. Additionally the Annual Report along with the Notice of the AGM will be made available on the website of the Company at www.dixoninfo.com; the stock exchanges i.e. BSE Limited and Nationa Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively as well as on the website of the RTA at https://evoting.kfintech.com/. Members participating. in the AGM through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning th guorum of the AGM under Section 103 of the Companies Act. 2013.

- The Company will be providing to its members the remote e-voting Facility ("remot e-voting") to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Addition between the Company is providing the facility of Voting through e-voting system during the AGM. Authority the Company is providing the facility of Voting through e-voting system during the AGM. Detailed Procedure for remote e-voting will be provided in Notice of AGM. Members who are holding shares in physical mode or who have not registered their email addresses are requested to refer to the Notice of the AGM for the process to be followed for obtaining the User ID and password for casting the vote through remote e-voting.
- User ID and password for casting the vote through remote e-voting. Registration of e-mail address: Members holding shares in physical form and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at investorrelations@dixoninfo.com or to the Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited at Selenium Building, Tower-B, Plo1No 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana India 500 032 or at einward.ris@kfintech.com along with the relevant forms/ documents. Members holding shares in physical mode may also register/ update their email address in prescribed form ISR-1 with the Registrar and Transfer Agent (RTA) of the Company i.e. KFin Technologies Limited. The Company has sent letters for furnishing the details as required under SEBI Circular No. SEBI/HOMIRSD/MIRSD_RTAMB/PCIRI/2021/655 dated November 3, 2021 Norms for updation are also available at the website of the Company November 3, 2021, Norms for updation are also available at the website of the Company a https://www.dixoninfo.com/other-important-information.php and website of the RTA at https://isi.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx#. Those Members holding shares in Dema form can get their email ID registered by contacting their respective Depository participant Pursuant to the MCA General Circular 20/2020 dated 5th May, 2020, Companies are directed to credit the dividend of the shareholders directly to the Bank accounts of the shareholders using Electronic Clearing Service. Further, effective from 1th April, 2024, SEBI has mandated that the Shareholders, who hold shares in physical mode and who have not updated PAN and KYC details in their folios shall, inter-alia, be eligible to get dividend only through electronic mode after updating PAN and KYC details in their folios. Accordingly, Members holding share in physical form are requested to provide/ update their PAN and KYC details with the RTA in prescribed forms as available on Company's website at www.dixoninfo.com. Members holding shares in electronic form are requested to update their KYC details and bank mandates with their respective Depository Participants.
- The instructions on the process of voting, including the manner in which Members holding shares in dematerialized form, physical form or who have not registered their e-mai addresses can cast their vote through e-voting, will be provided as a part of the Notice or the 31st AGM. In case of any query, a member may contact the Company a investorrelations@dixoninfo.com or to the Registrar and Share Transfer Agent a einward.ris@kfintech.com or at 1800 309 4001

By Order of the Board For Dixon Technologies (India) Limited

Place: Kolkata

Ashish Kuma Place: Noida Dated: 30th August, 2024 Chief Legal Counsel & Group Company Secretary

CHEMFAB ALKALIS LIMITED

CIN:L24290TN2009PLC071563

Regd. Office: Team House, GST Road, Vandalur, Chennai 600 048. Phone No: +91 44 22750323 Fax No: +91 44 22750860

NOTICE OF THE 15th ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

The 15th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC")/ Other Audio- Visuals Means ("OAVM") on Friday, 20th September 2024 at 10:00 AM (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act 2013 and the Rules made thereunder and the Securities Exchange Board of India (SEBI) (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 read with the Rules made thereunder, read with General Circular No. 09/2023 dated 25th September 2023, and other circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") read with Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 and other circular issued by SEBI from time to time ("SEBI Circulars"), the companies are allowed to hold Annual General Meeting (AGM) through VC or OAVM up to 30th September 2024,to transact the business set out in the Notice calling AGM. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act 2013. In compliance with relevant circular, the Notice of the AGM and the Standalone and Consolidated Financial Statements for the Financial Year 2023-2024, along with Boards Report, Auditors Report and other documents required to attached thereto have been sent on 28th August 2024, to the members of the Company whose emai addresses are registered with the Company/Depository participants. The aforesaid documents are also available on the Company's Website at www.chemfabalkalis.com and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of CDSL (agency for providing e-voting facility and e-voting system during AGM) i.e. www.evotingindia.com The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fee by the member from the date of circulation of this notice up to date of AGM Members seeking to inspect such documents can send email to ccalcosecy@ccal.in Instruction for E-voting and joining Meeting through VC/OAVM:

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolution proposed to be passed at the AGM by electronic means ("e-voting"). Members cast their vote electronically, using the electronic voting system of CDSL on the dates mentioned herein below ("E-voting")

Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and the members attending the AGM who have not cast their vote by electronically will be able to vote at the AGM. The Company has engaged the services of CDSL as the agency to provide e-voting facility Information and instruction including details of the user id and the password relating to evoting have been sent to the members through e-mail as well as available in Annual Report. The same login credentials should be used for attending the AGM through **VC/OAVM.** The manner of e-voting and shares in dematerialized mode, physical mode and for the members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM and is also available on the website of the company: www.chemfabalkalis.com an on the website of the Stock exchange i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of CDSL www.evotingindia.com The E-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote E-voting: 09:00 AM (IST) on Tuesday, 17th September 2024

End of remote E-voting: 05:00 PM (IST) on Thursday, 19th September 2024 The E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by the CDSL

upon the expiry of the aforesaid period. A person, whose name is recorded in the register of members or in the registrar of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Friday 13th September 2024, only shall be entitled to avail the facility of remote evoting or for participation at the AGM and to cast AGM e-voting.

The Board of Directors have recommended the final dividend of Rs.1.25/- per equity share subject to the approval of the shareholders in the upcoming Annual General Meeting of the Company. Further, the Company has fixed 13th September 2024, as the Record date for the purpose of payment of the final dividend for the Financial Year 2023-24. Also, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 14th September 2024 to 20th September 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

Manner of registering/updating email address is as below:

Place · Chennai

Dated: 29.08.2024

Members holding shares in physical mode, who have hot registered/ updated their email address with the Company, are requested to register/update their email address with the depository Participants with the whom they maintain their demat accounts. After due verification, the Company/CDSL will forward their login credentials to their registered email address.

• Any person who becomes member of the Company after dispatch of notice of the AGM and holding shares as on the cut-off date may obtain User ID and password in the manner as provided in the Notice of the AGM, which available on the Company's website and CDSI website

 Such members may cast their vote using e-voting instruction, in the manner specified by the Company in the Notice of AGM. The members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk. evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43

By order of the Board of Directors

B. Vignesh Ram Company Secretary and Compliance officer

Manaksia Coated Metals & Industries Limited

Corporate Identity Number: L27100WB2010PLC144409 Regd. Office: 8/1 Lal Bazar Street, Bikaner Building, 3rd Floor, Kolkata-700 001 Phone No.: +91-33-2243 5053/5054

Email: investor.relations@mcmil.in; Website: www.manaksiacoatedmetals.com NOTICE OF 14TH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 14th (Fourteenth) Annual General Meeting (the "AGM" or the Meeting") of the members of Manaksia Coated Metals & Industries Limited (the Company) will be held on Friday, 20th September, 2024, at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice convening the Meeting (Notice) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act" and rules made thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular Nos. 14/2020, No. 17/2020, No. 20/2020, No. 02/2021, No. 19/2021, No. 02/2022 and No. 10/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 8, 2021 May 05, 2022 and December 28, 2022 and 25th September, 2023 respectively (hereinafter, collectively referred as the MCA Circulars) issued by the Ministry of Corporate Affairs read with SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and October 07, 2023 respectively issued by Securities and Exchange Board of India (herein after collectively referred to as "Circulars").

In accordance with the above Circulars, the Notice convening the AGM along with the Annual Report including Audited Financial Statements for the Financial Year ended 31st March, 2024 has been sent only through e-mails to those members whose e-mail Ids are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent (the "RTA") i.e., Maheshwari Datamatics Pvt. Ltd. or the Depository Participant(s). The Notice along with the Annual Report for the Financial Year ended 31st March, 2024 are available on the website of the Company at www.manaksiacoatedmetals.com, websites of the Stock Exchanges where the equity shares of the Company are Listed i.e. National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of NSDL (Agency engaged for providing e-voting facility) at www.evoting.nsdl.com respectively.

REMOTE E-VOTING INFORMATION

- Pursuant to the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meeting issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide E-voting facility to the members to cast their votes electronically on all resolutions proposed to be considered at the 14th AGM through National Securities Depository Limited ('NSDL') e-voting platform.
- The remote e-voting window will open at 09.00 A.M. (IST) on Tuesday, the 17th September, 2024 and close at 05.00 P.M. (IST) on Thursday, 19th September, 2024. During this period the members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date), i.e. Friday, 13th September, 2024 may cast their vote electronically. The e-voting module will be disabled thereafter by NSDL. Once the vote is cast by the Member he/she shall not be allowed to change it subsequently. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up equity shares capital of the company as on the cut-off date of Friday, the 13th September, 2024. Members who have casted their votes by remote e-voting may attend the meeting but will not be entitled to cast their votes at the meeting once again. A person who is not a Member on the cut-off date should accordingly treat the Notice of the AGM for information purposes only. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and Annual Report and holding shares as on cut-off date (record date) i.e., Friday, the 13th September, 2024 may write to NSDL at evoting@nsdl.co.in or mdpldc@yahoo.com requesting for user ID and password for remote e-voting. Members already registered with NSDL for remote e-voting can however use their existing user ID and password for this purpose
- In case of any query/grievance, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQS) for Shareholders and e-voting User Manual for Shareholders available under the Downloads section of NSDL's e-voting website www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022-4886 7000 or send a request at evoting@nsdl.co.in or contact the following concerned persons:
 - (a) Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai- 400 013 at Telephone no. 022-24994360/022-24994545 or at E-mail ID: pallavid@nsdl.co.in and evoting@nsdl.co.in.
 - (b) Mrs. Shruti Agarwal, Company Secretary, Manaksia Coated Metals & Industries Limited, 8/1 Lal Bazar Street, Bikaner Building, 3rd Floor, Kolkata - 700 001 at Telephone no. 033-22435053 or E-mail at investor.relations@mcmil.in.

INSTRUCTIONS FOR MEMBERS ATTENDING THE AGM THROUGH VC/OAVM Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the NSDL

e-Voting system. Members may access the same at www.evoting.nsdl.com/ under shareholders/members login by using their remote e-voting login credentials. The detailed procedure for attending the AGM through VC/OAVM is mentioned in the Notice of the AGM. **CLOSURE OF REGISTER OF MEMBERS AND SHARE TRANSFER BOOKS**

- Notice is hereby further given that pursuant to the provisions of Section 91 of the Act, read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 o the Listing Regulations, that Register of Members and Share Transfer Books shall remain closed from Saturday, 14th September, 2024 to Friday, 20th September, 2024 (both days inclusive) for the purposes of AGM.
- The Results of voting will be declared within 2 working days from the conclusion of the 14th AGM. Such Results will be forwarded by the Company to the National Stock Exchange of India Limited (NSE) and BSE Limited (BSE). The declared Results alongwith the Scrutinizer's Report will also be available forthwith on the Company's corporate website a www.manaksiacoatedmetals.com and on NSDL's e-voting website at www.evoting.nsdl.com. BY ORDER OF BOARD OF DIRECTORS

For Manaksia Coated Metals & Industries Limited

Date: 29th August, 2024

Shruti Agarwal Company Secretary Mem.No. FCS 12124

GREENPLY INDUSTRIES LIMITED



Registered Office: 'Madgul Lounge', 23 Chetla Central Road 6th Floor, Kolkata - 700 027 Phone: (033) 3051 5000, E-mail: Investors@greenply.com,

Website: www.greenply.com, CIN: L20211WB1990PLC268743 NOTICE

(For the attention of the Equity Shareholder(s) of the Company) Notice of Mandatory transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Demat Account

Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act') read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") as amended from time to time, the Company is mandated to transfer all shares in respect of which dividends have not been paid or claimed for seven consecutive years to Investor Education and Protection Fund Authority ('IEPF Authority'). In compliance of said rules, the Company has individually communicated to the concerned shareholder(s), at his/her/their latest available address as per the records of the Company/Registrar and Share Transfer Agents that their shares are liable to be transferred to the Authority under the said rules

In accordance with the requirements as set out in the Rules and Amended Rules, the shares in respect of which dividend declared for the financial year 2016-17 and which has remained unclaimed for seven consecutive years will be transferred to IEPF Demat Account after 27.11.2024 as per the procedure stipulated in the Rules and subsequent notifications. The details of shares liable for transfer to IEPF Demat Account are made available at the Company's website - www.greenply.com/investors. In case no valid claim is received by 27.11.2024, your equity shares will be transferred to the IEPF DEMAT Account.

The Shareholders may please note that no claim shall lie against the Company in respect of shares transferred to IEPF Authority Demat Account, unclaimed dividends and any future dividends if any, in respect of the shares transferred. On transfer of the dividend and the shares to IEPF Demat Account, the shareholders may claim the same by making an online application in web Form IEPF-5 available on the website of the Ministry of Corporate Affairs at www.mca.gov.in along with the fee as may be prescribed by the Central Government, from time to time. Further, for claiming the shares and dividend from the IEPF, the Shareholder has to send a copy of the online application duly signed by the shareholder along with all documents mentioned in Web Form IEPF - 5 to the Company's Nodal officer Mr. Kaushal Kumar Agarwal, 'Madgul Lounge', 6th Floor, 23 Chetla Central Road, Kolkata - 700 027, Ph. (033) 3051 5000, Mob. No. 9748738904. e-mail: kaushal.agarwal@greenply.com, for verification of your claim.

The concerned shareholder(s), holding shares in physical form, if any, and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by him/her/them for the purpose of transfer of shares to IEPF as per IEPF Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in his/her/their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholder(s) may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of such certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF, pursuant to IEPF Rules.

In case of any queries on the above, or to understand the claim procedure, the concerned shareholder may refer the IEPF website i.e. https://www.iepf.gov.in or may contact Mr. Kaushal Kumar Agarwal, Nodal officer of the Company at the address and/or contact no. mentioned above.

> For Greenply Industries Limited Sd/-

Place: Kolkata Dated: 30th August, 2024

Kaushal Kumar Agarwal Company Secretary & Vice President-Legal

ABC INDIA LIMITED

CIN: L63011WB1972PLC217415

Read. Office: P-10. New C.I.T. Road. Kolkata - 700 073 Corporate Office: 40/8, Ballygunge Circular Road, Kolkata – 700 019 Phone: (033) 22371745, 24614156, Fax: (033) 24614193 Email: vrmd@abcindia.com; Website: www.abcindia.com

NOTICE TO MEMBERS

NOTICE is hereby given that 51st Annual General Meeting (AGM) of the members of the Company for the financial year 2023-24 will be held through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) on Thursday, the 26th day of September, 2024 at 3:00 P.M. (IST) pursuant to Circular Nos. 14/2020 date April 08, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 and amendments thereto from time to time and the latest General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Master Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated 11th July, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 issued by SEBI read with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") to transact the business as set forth in the Notice convening the AGM. The VC/OAVM facility is being availed by the Company from Central Depository Services

Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM **ONLY**. The detailed instructions with respect to such participations have been provided in the Notice convening the Meeting. Attendance of the members through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

Members may please note that:-

- The Notice of 51st AGM, Annual Report and other reports/documents (AGM documents) have been sent through electronic mode only to such Members whose e-mail addresses are registered with their respective Depository Participants (DPs) or the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) viz. M/s. MCS Share Transfer Agent **Limited.** In compliance with the SEBI Circular, no physical copies of AGM documents will be sent to any Members. The AGM related documents would be made available on the websites of the Company at www.abcindia.com,
- the website of CDSL at <u>www.cdslindia.com</u>, the Stock Exchanges viz., Bombay Stock Exchange of India Limitec at www.bseindia.com and CSE Ltd. at www.cseindia.com. Pursuant to Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder, the Company is providing e-voting facilities to the Members of the Company holding
- shares either in physical or in dematerialized form as on the **cut-off date i.e. 19th September, 2024** to cast thei vote electronically through e-voting services provided by Central Depository Services (India) Ltd. (CDSL) on all resolutions set out in the Notice of the AGM. Please also note that: a. The Remote e-voting period shall commence on Monday, 23rd September, 2024 at 10:00 A.M. (IST)
- and shall end on Wednesday, 25th September, 2024 at 5:00 P.M. (IST). The remote e-voting module shall be disabled thereafter and voting through electronic mode shall not be allowed beyond the said date Cut-off date: Thursday, 19th September, 2024.
- Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members shall be closed from Friday, 20th September, 2024 to Thursday, 26th September, 2024 (both days inclusive) for the purpose of the AGM & payment of Dividend.
- Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. 19th September, 2024, may obtain the $login-ID\ and\ sequence\ number\ by\ sending\ a\ request\ to\ RTA\ at\ \underline{mcssta@rediffmail.com}\ or\ to\ the\ Company$ at vrmd@abcindia.com.
- However, if the member is already registered with CDSL for e-voting then such member can use his/her existing User ID and password for casting his/her vote.
- Members attending the AGM who has not casted their votes by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have casted their votes through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, shall not be eligible to vote again at the meeting.
- In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <u>www.evotingindia.com</u> under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact them at 022-23058542.

Manner of registering/ updating e-mail addresses:

- Members holding shares in dematerialized mode and who have not registered their e-mail addresses are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their respective DPs to enable the Company/ RTA to mail the Annual Report in future.
- Members holdings shares in physical mode who have not updated their e-mail addresses with the Company/ RTA are requested to update their e-mail addresses by writing to the Company/ RTA at vrmd@abcindia.com or at mcssta@rediffmail.com along with the scanned signed copy of the request letter providing their e-mail address, mobile number along with self-attested copies of PAN, proof of address and share certificate(s) by to enable the Company/ RTA to mail the Annual Report in future.
- Post updation of email ids, Members holding shares as on the cut-off date may request Company/ RTA for a copy of the Annual Report for the F.Y. 2023-24.

Manner of casting vote through e-voting:

- Members whose name is recorded in the register of members or the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only will be provided with the facility to cast their votes electronically, through the e-voting services provided by Central Depository (India) Services Ltd. (CDSL) on all resolutions set forth in the Notice through remote e-voting as well as e-voting during the AGM.
- The login credentials for casting the votes through e-voting would be provided to the Members at their e-mail addresses registered for this purpose in the manner prescribed above.
- The detailed instructions to the Members for participating in the 51st AGM through VC/OAVM including the manner of participation and voting would be set out in the Notice of AGM.
- Shareholders may please note that the Board of Directors of the Company at their meeting held on 28th May, 2024 has recommended Dividend of 5% i.e. ₹0.50 per equity shares (face value ₹10/- each). The dividend, subject to the approval of Members, will be paid to the Members whose names appear in the Register of Members, as on the cut-off date i.e. Thursday, 19th September, 2024 through various online transfer mechanisms to the shareholders who have updated their bank details.
- The Company has appointed Mr. Santosh Kumar Tibrewalla, Practicing Company Secretary as Scrutinizer to scrutinize both the electronic voting process and voting process at the venue of AGM in fair and transparent manner.
- Manner of registering mandate of receiving Dividend electronically: Members holding shares in physical form and whose bank account details are not yet registered with the Company can provide a request letter informing $the bank \, account \, number, \, name \, of \, bank, \, branch \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, self-attested \, copies \, of \, PAN, \, proof \, of \, address, \, cancelled \, along \, with \, address, \, canc$ cheque and share certificate(s) to the Company at vrmd@abcindia.com or to the RTA at mcssta@rediffmail.com to enable direct credit of dividend into their bank accounts in a secured manner. No physical dividend warrant is allowed to be issued after 1st April, 2024 as per SEBI circulars dated 7th May, 2024 and 10th June, 2024.
- 9. For shares held in dematerialized form, Members are required to update the bank account particulars with their respective DPs.
- **10.** In view of the amendment to the Income Tax Act, 1961 vide the Finance Act, 2020 making the dividends taxable in the hands of the shareholders effective from 1st April, 2020, Members are requested to update the details of their residential status. PAN & category as per Income Tax Act, 1961 with the Company at yrmd@abcindia.com in case of shares held in physical form and with your DP in case of shares held in demat form.
- . In case of any query or grievances connected to e-voting, please contact Mr. Moloy Biswas, Regional Manager (CDSL), Kolkata at Phone (033) 2282-1376 or e-mail: <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or <u>moloyb@cdslindia.com</u> For any clarification regarding the AGM documents or participation in the AGM, you may contact us at vrmd@abcindia.com.

Sd/-Sanjay Agarwal **Company Secretary**

Place: Kolkata Date: 30-08-2024

Adv. D. Neerajkumar Mob.No.8655150599

मालवणसाठी स्थानिक उमेदवारच हवा

सिंधुदुर्ग,दि.३१ : विधानसभेचा उमेदवार शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवावी. उमेदवार रथानिक असावा.अशी एकमुखी मागणी शिवसेनेच्या कुडाळ मध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीतच कुडाळ तालुका शिवसेना शहरप्रमुख म्हणून रोहित संजय भोगटे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची शिवसेना पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शीम.वर्षाताई कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण विधान सभा मतदार संघ प्रमुख शी.बबन शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.विश्वास गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी सी.रेस्ट हाउज्स कुडाळ येथे पार पडली.या बैठकीत पक्ष संघटनेतील कमकाजविषयी,पक्षातील ध्येय धोरणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी कनिष्ठ पदाधिकारी यांच्या व्यथा वरिष्ठ यांच्यापर्यंत पोहोचविण्यात याव्यात. तसेच विधान सभेचा उमेदवार शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवावी. उमेदवार स्थानिक असावा.अशी एकमूखी मागणी वजा ठराव या बैठकीत घेण्यात आला.तसेच कुडाळ तालुका शिवसेना शहरप्रमुख म्हणून रोहित संजय भोगटे यांना नियुक्ती देण्यात आली व भावी वाटचालीसाठी शूभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख .संजय आंग्रे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शीम.वर्षाताई कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर,शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख श्रीम.नीलमताई शिंदे,जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी,आशिष नाबर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सौ.सोनाली पाटकर,युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर,शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघप्रमुख बबन शिंदे,शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख .योगेश तुळसकर,.अरविंद करलकर,शिवसेना तालुका संघटक.अनिकेत तेंडोलकर,.रमेश हरमलकर शिवसेना मालवण तालुका समन्वयक तथा देवबाग सरपंच उल्हास तांडेल,शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजेंद्र गावकर, महेश राणे, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.दीक्षा सावंत, युवासेना मालवण तालुकाप्रमुख अभिषेक कांदळगावकर, युवतीसेना तालुकाम प्रमुख सौ.गायत्री

गोलम, शीम. मधुरा तूळसकर, शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे,शिवसेना मालवण उपतालुका प्रमुख अरूण तोडणकर,शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, शिवसेना शहरप्रमुख. रोहित भोगटे,शिवसेना मालवण शहरप्रमुख श्री.बाळू नाटेकर, युवतीसेना शहरप्रमुख शीम. प्रियांका मेस्त्री,शिवसेना महिला आघाडी विभागप्रमुख तेंडोली सौ. शुभांगी तेंडोलकर, शिवसेना महिला आघाडी नेरूर कु. शिल्पा आचरेकर, वेताळबांबार्डे विभागप्रमुख प्रवीण मर्गज, तेंडोली विभागप्रमुख राजेश तेंडोलकर,सतीश सावंत, पिंगुळी विभागप्रमुख महेंद्र सातार्डेकर, शिवसेना पावशी विभागप्रमुख जयदीप तुळसकर, उपविभागप्रमुख तथा ज्येष्ठ शिवसैनिक रामकृष्ण मामा

गडकरी, राष्ट्रीय कामगार सेना सदस्य रुपेश नाईक, शाखाप्रमुख नरेंद्र नेखरकर, दिवाकर जळवी,विठ्ठल शिंदे, बुथप्रमुख रुपेश पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य देवबाग दत्तात्रय केळुसकर, बूथप्रमुख रुपेश पेडणेकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर सतीश सावंत, सौ.पल्लवी चव्हाण, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहीर सूचना

वर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की श्रीमती राधादेवी पी. कुमार या फ्लॅट क्र.११३, १ला मजला, विंग-पी/२-सी, के.डी. साई कॉन कोहौसोलि गाव जुचंद्र, नायगाव (पुर्व), ता. वसई, जि. पालघर यांचे २९.०३.२०२१ रोजी कोणतेही नामांकन न करत निधन झाले. माझे अशील आणि संयक्त मालक श्री विकास पी. कुमार यांनी मयत श्रीमती राधादेवी पी. कुमार यांचे संयुक्त शेअर्स हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे आणि त्यांचे इतर कायदेशीर वारसदार श्री प्रमोद कुमार, कुमारी ज्योती सिंग व श्री. सोनु कुमार यांनी अनुमती दिली आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट त्यांच्य नावें हस्तांतरणास कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप योग्य दस्तावेर्ज राव्यांसह माझे कार्यालय **दकान क्र.बी/५, इमारत क्र.ए**, -१४, रश्मी स्टार सिटी, नायगाव (पुर्व), वसई, पालघर-४०१२०८ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसा कळवावेत अन्यथा असे समजले जाईल की सदर मयताः फ्लॅट व शेअर्सवर कोणाही व्यक्तीचा दावा नाही. ठिकाण: वसर्ड, पालघर

दिनांक: ०१.०९.२०२४ आर.के. सिंग

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मूळत: **श्री. कृष्णा नारायण हिंदळेकर** हे फ्लॅट क्र.३०१, ३रा मजल न्नार कृष्णा नाराचण हिद्द्वकार ह स्वाट क्रा.३०२, ३२ मजिला ए-विंग, घाटकोपर गौरीशंकर इंद्रायणी सोसायटी कोहौसोलि. गौरी शंकर वाडी क्र.२, दत्त मंदिराजवळ, पंत नगर, घाटकोप (पर्व) मंबई-x000ाव या जागेचे कायटेशीर मालक होते आणि ्रुवन, उप्पर्व कार्याच्या नाव अनुक्रमांक १३६ ते १४० अंतर्गत भागप्रमाणपत्र क्र.२८ होते, जे त्यांना दिनांक २१.०६.१९९७ रोजीचे करारनामा अंतर्गत दिनांक २२.०६.१९९७ रोजीचे पत्रानुसार सोसायटीद्वारे एसआरए योजने अंतर्गत देण्यात आले होते. सदर **श्री. कृष्णा नारायण हिंदळेकर** यांचे मुंबई येथे ०१.०४.२०१३ रोजी निधन झाले, त्यांच्या परचात श्रीमती लक्ष्मी कृष्णा हिंदळेकर (पत्नी) व श्री. नारायण कृष्णा हिंदळेकर, श्री. मंगेश कृष्णा हिंदळेकर व श्री. दीपक कृष्णा हिंदळेकर (मुले) हे कायदेशीर वारसदार असून मालक म्हणून सदर फ्लॅट जागेचा वापर व वहिवाट अधिकार आहेत. स्वर्गीय कृष्णा नारायण हिंदळेकर यांच्या निधनानंतर तोसायटीने सदस्या म्हणून माझे अशील **श्रीमती लक्ष्मी कृष्ण** तालाबटान सदस्या रूपूर माझ असारा आमाना प्रवस्त कृष्णा विद्वळेकर यांचे नाव दाखल केले आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर हस्तांतर क्रु.२८ नुसार दिनांक १९.०७.२०१४ रोजी भागप्रमाणपत्रावर त्यांचे नाव नमुद् केले आणि कायदेशीर ारसदारांनी ना-हरकत दिली आणि तेव्हापासन माझे अशील श्रीमती लक्ष्मी कृष्णा हिंदळेकर यांच्याकडे मालक म्हणून सदर फ्लॅटचा वापर, वहिवाट व ताबा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, तारण, कर्ज, मालकीहक, अधिभार, वारसाहक इत्यादी स्वरुपात काही अधिकार किंवा शेअर असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक स्तावेजांसह सदर जाहीर सूचना प्रकाशन तारखेपासून **१**। दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा अश व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले

दिनांक: 0१.0९.२0२ रमेश चंद्रा तिवारी (वकील उच्च न्यायालय)

कार्यालय: १२९, ए-विंग, आपली एकता कोहौसोलि., लिल हॉटेलजवळ, नवपाडा, मरोळ नाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मूळत

श्रीमती शीतल पुरुषोत्तम साने या फ्लॅट क्र.१३, ४था मजला प्रतिक्षा कोहौसोलि., शिवाई शाळेजवळ, भांडूप (पुर्व), मुंबई-अ०००४२, क्षेत्रफळ ४३५ ची.फु. कार्पेट या जागेच्या कायदेशीः मालक होत्या आणि त्यांच्या नावे अनुक्रमांक ६१ ते ६५ अंतर्गत भागप्रमाणपत्र ऋ.१३ होते, जे त्यांनी **मे. स्टार एन्टरप्रायझेस** प्राच्याकडून दिनांक १०.०१.१९८९ रोजीच्या विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. **श्रीमती शीतल पुरुषोत्त**म साने यांचे ठाणे थेथे १३.०७.२००२ रोजी निधन झाले, त्यांच्य पश्चात श्री. पुरुषोत्तम नारायण साने (पती) व कुमारी क्षमा पुरुषोत्तम साने (मुलगी) हे कायदेशीर वारसदार असून मालक न्हणून सदर फ्लॅट जागेचा वापर व वहिवाट करण्याचा अधिका आहे. दिनांक १७.०८.२०२४ रोजीचे दस्तावेज क्र.केआरएल ४/१८५३३/२०२४ नुसार नोंद असलेले दिनांक १७.०८.२०२४ रोजीचे मुक्तता करारनामानुसार सदर श्री. पुरुषोत्तम नारायण साने, मुक्तकर्ते यांनी सदर फ्लॅटबाबत त्यांचे शेअर्स माझे अशील सान, नुतक्का पाना सद्द फ्लाटबाबत त्याप राजस माझ जरात् अर्थात **कुमारी क्षमा पुरुषोत्तम साने,** प्राप्तकर्त्या यांच्या नाव मुक्त केले आणि तेव्हापासून माझे अशील **कुमारी क्षमा पुरुषोत्त**म **साने** यांच्याकडे एकमेव मालक म्हणून सदर फ्लॅटचा वापर

तर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, तारण, कज ।।लकीहक्क, अधिभार, वारसाहक इत्यादी स्वरुपात काही अधिका किंवा शेअर असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह सदर जाहीर सूचना प्रकाशन तारखेपासून १० हे**वमांत** खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे कलवावे अन्यथा अञ् . क्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समज

रमेश चंद्रा तिवार

(वकील उच्च न्यायालय **र्यालयः** १२९, ए-विंग, आपली एकता कोहौसोलि., लिल हॉटेलजवळ, नवपाडा, मरोळ नाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-

जाहीर सूचना

श्रीमती आशा रत्नाकर देशपांडे, सौ. यशश्री पराग भिसे, सौ. सुप्रिया किरण फडणीस व कुमारी शिल्प रत्नाकर देशपांडे (संयुक्तपणे) हे **धीरज रीजेंसी को ऑपरेटिव्ह[ं] हौ.सो.लि.** एमयूएम/डब्ल्यूआर/एचएसजी/ टीसी/१२०६६/२००३-२००४ (वर्ष २००३) चे सदस्य आहेत, पत्ता: धीरज रिजेन्सी को-ऑप. हौसिंग सोसायटी, सिद्धार्थ नगर बोरिवली (पू), मुंबई-४०००६६ आणि सदर सोसायटीच्या इमारतीत फ्लॅट **क्र.बी ३०४** चे धारक आहेत. श्रीमती आशा रत्नाक **देशपांडे** यांचे ६ फेब्रुवारी, २०२४ रोजी मुंबई येथे ामांकनासह निधन झाले आहे.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील, मयत सभासदांचे सद्र **धीरज रीजेंस** को-ऑपरेटिव्ह हौ.सो.लि.दारे जारी केलेल्या विशि अनुक्रमांक ३०६ ते ३१० द्वारे भाग प्रमाणपत्र क्र.०६: भंतर्गत समाविष्ट केलेले शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर ग़ेण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणाने गंच्याकडन शेअर्स आणि मत सभासदाचे भांडवल. ालमत्तेतील व्याज त्यांच्या नावावर हस्तांतरि ण्यासाठी दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स तमंबंधाच्या हम्तांत्रणामाठी त्याच्या /तिच्या /त्यांच्य दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य . रावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्य मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. त मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटे उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा रण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हेतसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटी ाप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसा त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दा नेरीक्षण[ँ] करिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून nलावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्य दिवशी **स.११.०० ते सायं.६.००वा.** दरम्यान उपलब

च्या वतीने व करित धीरज रीजेन्सी को-ऑपरेटिव ठिकाण: मुंबई हौसिंग सोसायटी लि दिनांक: ०१.०९.२०२४

जाहीर सूचना

तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **१) श्री. जयेश प्रभुदास परमार, २) श्रीम**र्त जैनीला जयेश परमार, ३) श्री. गौरव जयेश परमार हे सर्व निवासी पत्ता: एल-१. विद्या लक्ष्मी इमारत, एल.टी. कोटणीस मार्ग, हिंदुजा हॉस्पिटलजवळ, माहिम पश्चिम, मुंबई-४०००९६ यांना **निवासी फ्लॅट जागा अर्थात प**त्ताः फ्लॅट क्र.४, १ला मजला, नेनी निवास इमारत, प्लॉट क्र.१३१, सिंधी एमिग्रंटस् कोहौसोलि., रोड क्र.८, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई-४०००७१, क्षेत्रफळ ६८८ चौ.फु. कार्पेट तत्सम ६३.९४ चौ.मी. कार्पेट ही जागा मालक/विक्रेते श्री. पंकज जमनादास पोषट यांच्याकडून त्यांच्या व्यवहारानुसार खरेदी करीत आहेत. सदर श्री. पंकज जमनादास पोपट यांच्याकडे दिनांक ११.१२.२००९ रोजीचे नोंदणी क्र.बीडीआर–३–११६७३–२००५ ग्रारक उपनिबंधक कुर्ला यांच्या कार्यालयात नोंद असलेले दिनांक १०.१२.२००९ रोजीचे बक्षीस खरेदीखतानुर त्यांची आई **श्रीमती भगिरथी जमनादास पोपट** यांच्याकडून बक्षीस स्वरुपात मिळाले होते आणि आता **श्री पंकज जमनादास पोपट** हे सदर फ्लॅटचे **१००%** मालक आहेत.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार, सर्वसामान्य जनतेस सदर फ्लॅटवर वारसाहक्क, मृत्युपत्र, हस्तांतर, तारण विक्री, भाडेपट्टा, मालकी हक्क, न्यास, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, शेअर, लाभ असल्यास काही आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाश-तारखेपासून **१४ दिवसांत** कागदोपत्री पुराव्यांसह पोहोच पावतीने रजि.पोस्टाने कळवावे. अन्यथा प्राप्त दावे सर्व उद्देशाकरिता त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझे अशील हे सदर **फ्लॅट** जागा भावी खरेदीदाराकडे विक्री करण्याची प्रक्रिया सुरू करतील आणि तद्नुसार भावी खरेदीदाराच्या नावे सदर फ्लॅटचे विक्री करारनाम नोंद केला जाईल.

ठिकाण: मुंबई

वकील उच्च न्यायालय

निओजेम इंडिया लिमिटेड

नोंद.कार्या.: जी/३२, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स ३, सिप्झ (सेझ), अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९र

सभासदांचा सूचना

थि सूचना देण्यात येत आहे की, **निओजेम इंडिया लिमिटेड** (कंपनी) (**सीआयएन** ल३६९११एमएच१९९१पीएलसी०६३३५७) च्या सदस्यांची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवा**न **१० सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.३०वा. (भाप्रवे).** कंपनीचे नोंदणीकत कार्यालय: जी/३२. जेम्स ॲण्ड ज्वेलर्र . ऑम्प्लेक्स ३, सिप्झ (सेझ), अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६ येथे एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएम रूचनेत नमुद विषयावर सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ सहवाचित ... र्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक प्रिल. २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल. २०२० (यापढे एमसीए परिपत्रव हणन संदर्भ) आणि सिक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) दारे वितरीत परिपत्रक क सेबी चओ/सीएफडी/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ हवाचिता परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२ सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५-(एकत्रितपणे सेबी परिपत्रके म्हणू-संदर्भ) च्या काही तरतुर्दीच्या अनुपालनाच्या संदर्भात अतिरिक्त शिथिलीकरणाच्या संबंधात. वार्षिक अहवा १०२३-२४ सोबत ३३व्या एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ई-ाल पत्ते कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट किंवा डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. एमसी रिपत्रकांद्वारे एजीएमच्या सूचनेच्या वास्तविक प्रती पाठविण्याची आवश्यकता पूर्ण केली गेली आहे.

. . हपनीच्या <u>https://www.neogemindia.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) त्र्या <u>https://www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. कंपनीने गिमोट ई-वोटिंग सर्विधा तमेच एजीएम ट्रम्यान ई-वोटिंग एजीएममध्ये विमर्षीत करावयाच्या विषयासंदर्भात विधा दिलेली आहे आणि कंपनीने विद्युत स्वरुपाने सुविधा देण्यासाठी एनएसडीएलची सेवा नियुक्त केली आहे. -मेल नोंद /अद्यायावत करण्याची पद्धत:

ं डिमॅट स्वरुपामध्ये शेअर्स धारण केलेले शेअरधारक त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींसोबत ईमेल, मोबाइल तपशील इ. नोंदणी/अपडेट करू शकतात.

वास्तविक स्वरूपामध्ये शेअर्स धारण करणारे भागधारक त्यांचा ईमेल पत्ता, बँक तपशील, केवायसी तपशील आणि संपर्क तपशील आवश्यक आयएसआर-१ फॉर्म सहाय्यक कागदपत्रांसह सबमिट करून नोंदणी / अद्यतिनत करू शकतात. www.neogemindia.com या लिंकवर जाऊन आयएसआर-१ फॉर्म मिळवता येईल.

. हे. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने नोटीस देण्यात आली आहे. जी सिक्यरिटीज अँड , कस्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ (लिस्टिंग . ग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन ४२ सह वाचली आहे. एजीएमच्या उद्देशाने कंपनीच्या सदस्यांची नोंद घेण्यासार्ठ । दस्य आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक **सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४** य दोन्ही दिवसांसह बंद राहतील

निओजेम इंडिया लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई देनांक: ०१ सप्टेंबर, २०२४ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००१६६७०३

AXIS BANK

ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. दिवंगत श्रीमती

पल्लवी महेशकुमार देसाई हे फ्लॅट क्र. ७०२, ए

विंग मध्ये, ७ व्या मजल्यावर, इमारत क्र.१ मध्ये

सोनी पार्क म्हणून ज्ञात इमारतीत, सोनी पार्क-१

को-ऑपरेटिव्हें हौसिंग सोसायटी लि.मध्ये

टी.पी.एस.३, १२वा टी.पी.एस. रस्ता, चिकूवाडी

बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२, (ज्याला यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) आणि दिवंगत

श्रीमती पह्नवी महेशकुमार देसाई या सोनी पार्क-१

को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्य

एक प्रामाणिक सदस्या आहेत. ज्याचा नोंदर्ण

क्र .बीओएम/डब्ल्यूआर/एचएसजी/(टीसी),

११०७८/२०००-२००१ दिनांक : ०९ नोव्हेंबर २००० आहे. दिवंगत श्रीमती. पछुवी महेशकुमार

देसाई यांच्यांकडे प्रत्येकी रू.५०/- चे ५ (पाच)

पूर्ण भरणा केलेले समभाग आहेत, ज्याचे विशिष्ट

क्र.०६६ ते ०७० पर्यंत (दोन्ही समावेशी) आहे

सदर दिवंगत श्रीमती पछवी महेशकुमार देसाई यांचे

दि.१२.०७.२०२३ रोजी निधन झाले, त्यांच्य

पश्चात त्यांचे श्री.सौरभ महेश देसाई यांचे दि.०२.०५.२०१६ रोजी निधन झाले, (१) सौ.

दीपाली सौरभ देसाई (सौरभची पत्नी) (२) श्री. धैर्य

सौरभ देसाई (सौरभचा मुलगा) (३) श्री. तेजस

महेशकुमार देसाई (पल्लवीचा मुलगा) आणि (४)

श्री. महेशकुमार गुलाबचंद देसाई (पल्लवीचे पती) ह

तिचे एकमेव कायदेशीर वारस आणि उत्तराधिकारी

आहेत आणि इतर कोणतेही कायदेशीर वारस नाहीत

श्री. महेशकमार गलाबचंद देसाई यांनी सदर

सोसायटीकडे 'ए' विंगमधील फ्लॅट क्र.७०२, इमारत

क्र.१ मधील आणि भाग प्रमाणपत्र क्र.०१४ विशिष्ट

क्र.०६६ ते ०७० (दोन्ही समावेशी) मधील त्यांच्य

नावे हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे. जर

कोणा व्यक्तिस दावा, हक्क, शीर्षक, देवाणघेवाण

वारसा. टस्ट. वारसा ताबा. भाडेपडा. रजा आणि

परवाना, धारणाधिकार किंवा अन्यथा काहीही

भसल्यास, खाली नमूद केलेल्या पत्त्यावर खाली

स्वाक्षरी केलेल्यांना तारखेपासून १५ दिवसांच्या आत माहिती देणे आवश्यक असल्यास

दस्तऐवजाच्या पुराव्यासह लिखित किंवा कायदेशीर

रुराव्यासह प्रकाशन आणि १५ दिवसांच्या सूचन

. कालावधीच्या समाप्तीनंतर कोणत्याही व्यक्तीच्या

किंवा जनतेच्या कोणत्याही दाव्याची दखल घेतर्ल

जाणार नाही आणि उक्त सोसायटी वरील फ्लॅट

क्रमांक ७०२ 'ए' विंगमधील, इमारत क्रमांक-१

आणि भाग प्रमाणपत्र क्र.०९४ श्री. महेशकुमा

गुलाबचंद देसाई च्या नावे हस्तांतरित करेल (१००%

वाटा) सोनी पार्क-१ को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लि.

(सचिव/मानद अध्यक्ष)

सही/-

विकल एस. पी. पांडे

बी/१०४, चारकोप वैभव कोहौसोलि, सेक्टर-१,

प्लॉट क्र.२५६, चारकोप, डॉ. आंबेडकर रोड,

दिशा हॉटेलच्या वर, कांदिवली (प), मुंबई-

दिनांक: 0१.0९.२०२४

र्नोदणीकृत कार्यालय : त्रिशुल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिसब्रिज, अहमदाबाद - ३८०००६.

मागणी सूचना

न्याअर्थी खाली नमूद केलेले कर्जदार/सह-कर्जदार/जमीनदार/तारणकर्ता यांनी ॲक्सिस बँक लि. कडून आर्थिक मदत घेतली होती. आम्ही असे सागतो की आर्थिक सहाय कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता यांनी देय तारखेनुसार व्याज आणि मूळ रकमेची परतफेड करण्यात विविध चुका केल्या आहेत. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड काचार) जानाचार) जारान्य जारान्य जारान्य जारान्य जारान्य करान्य कारान्य विद्यास्त्र कर्या जारान्य विद्यास्त्र क एक्सिमेंट ऑफ मिखुरिटी इंटेस्टर ॲक्ट, २०२२ अंगर्ता ॲस्सिस बैकेन्य मर्चिरित अधिकान्यता दिवलें के तर्जे के इंडियाने वारी केलेल्या निरंग) मार्ग्यक्तिसा येथे मृस् केलेल्या संबंधित ताराखाना खाते नॉन परफॉर्मिंग ॲस्टरकणून वर्णीकृत केले आहे, कायदा, २००२ आणि सिखुरिटी इंटेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ३ सहवाचिता करना १३(२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापूर करून, सरफायसी कायदा, २००२ च्या करना १३(२) अंतर्गत खाली नमूद केलेल्या संबंधित तारखाना मार्गणी सूचना जारी करून खालील कर्जदारांचा जामीनदार/तारणकृती यांना सूचनेत नमूद केलेल्या रकमेवरील कराराच्या बराने पुढील व्याजासह परतफेड करणे आणि आनुषांगिक खर्च, शुल्क इ. सूचना मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय देण्याच्या तारखेपर्यंत. त्यांना त्यांच्या

খা	वटच्या ज्ञात पत्त्यावर जारा करण्यात आलल्या सूचना न ।मळाल्यान परत उ	गल्या आह	त आणि त्याबद्दल त	याना याद्वार	सावजानक सूचनद्व	रि कळावण्यात यत आहे.
अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव/पत्ता	एनपीए दिनांक	कर्ज खाते क्र.	मागणी सूचना दिनांक	थकबाकी रक्कम (रू.)	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता
	श्री. केसराम वेणाजी पटेल, ३९४, जेएसएस रोड, चिराबाजार, मुंबई काळबादेवी, महाराष्ट्र-४००००२, सी. हंजा देवी, सोमा राम यांची पत्नी, झाडोली, सिरोही, राजस्थान - ३७००२२, श्रीसता तीला देवी, केसाराम यांची पत्नी, यांची वास, झनकार, सिरोही, जानापूर, राजस्थान-३०७०२२	एप्रिल २०२४	९२१०३००१२ ८२०५७८	१६ जून २०२४	दि.२७.०५.२०२४ रोजी देय रक्कम रू २८,३४,९८४/-	व्यावसायिक मालमत्ता, झंकार द पिंडवाडा जि. सिरोही येथील जमीन पट्टा क्र.४६९६, श्रीमती लीला देवी यांच्या मालकीची आहे.

सही/- प्राधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक दिनांक : ०१.०९.२०२४ ठिकाण: राजस्थान

जाहीर सूचना

जया को - ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी **लिमिटेड.** नोंद.क्र.बीओएम/एचएसजी. ६२६ १९६४, प्लॉट क्र.१७, पेस्टम सागर, रोड क्र.४ रिकक नगर पी.ओ., चेंबूर, गुंबई-४०००८९ (सदर सोसायटी) यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.६, रेखा, प्लॉट क्र.१७, रोड क्र.४, जया को-ऑपरेटिक्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पेस्टम सागर, चेंबूर, मुंबई-४०००८ या जागेबाबत स्वर्गीय श्री. रामानुजा वेरदा कायदेशीर वारसदार श्रीमती चित्रा रामानुजा व हरिदय भयंगार यांचे अनुक्रमांक १८८ ते २२६ (दोन्हीसह असलेले दिनांक ३१.०३.२००४ रोजीचे भा माणपत्र क्र.६ (सहा) हरवले आहेत. त्यांनी दिर्छ पोलीस ठाणे येथे दिनांक ०३.०७.२०२४ रोजीच एलआरएन क्र.१८६९८४५/२०२४ आणि एस.ओ हु.४३०/२०१४ नुसार लापता तक्रार ऑनलाईन नोंद केली आहे.

येथे सचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मद गिप्रमाणपत्र कोणतेही तृतीय व्यक्ती, संस्था गोसायटी, कंपनी महामंड^ळ किंवा कोणाकडेह कुठल्याही उद्देश किंवा व्यवहारासाठी दिलेली नाही जर कोणा व्यक्तीस याबाबत दावा/हित असल्या , कपया सोसायटीच्या सचिवाकडे किंवा वकील अर्थात दिशा करम्बार ऑण्ड असोसिएटस यांच्याकडे त्वरीत कळवावे. जर सदर सूचन ारखेपासून **१५ दिवसात** प्रतिसाद/आक्षेप प्राप्त झाल्यास सोसायटी सचिवाकडन संबंधित कायदेशी ारसदारांना दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिय केली जाईल.

दिशा करम्बार ॲण्ड असोसिएटर पत्ताः कॅबिन क्र.३७, बॉम्बे म्युच्युअल चेंबर्स अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१

सही/-

सचिव (मो. ७७१०९४२५२२)

ओंकार निवास को. ऑप. हौ. सो. लि.

दादर-पश्चिम, मुंबई

श्रीमती सत्यभामा एकनाथ गुजरे ईमेल: disha@dishakarambar.com फ्लॅट क्र. ३, ए विंग, नवश्रीसंकल्प को-ऑप.हौ.सोसायटी ज्या को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट नांदिवली टेकडी, नोंदिवली रोड,

सार्वजनिक सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कै. लितका रमेश मंत्री ह्या त्यांचा मुलगा

प्रसाद रमेश मंत्री यांच्यासोबत फ्लॅट क्र. ४०२ च्या संयुक्त मालक होत्या त्यांचा

मृत्यू दि. २९ जून २०२२ ह्या दिवशी झाला. प्रसाद रमेश मंत्री यांनी फ्लॅट/शेअर्स

हस्तांतरणासाठी १३ जून २०२४ चे नोंदणीकृत रिलिज डिड सोसायटीला सादर

करून संपर्क साधला आहे. सोसायटी याद्वारे वारसदार किंवा इतर दावेदार किंवा

आक्षेप घेणाऱ्यांकडून मयत सदस्याच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तातरणासाठी

दावे किंवा आक्षेप आमंत्रित करते. दावा आणि आक्षेपांना समर्थन देण्यासाठी

पुराव्याच्या प्रतींसह हि नोटीस प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सोसायटीच्या

सेक्रेटरीसोबत संपर्क साधावा, अन्यथा उपविधीअंतर्गत प्रदान केलेल्या पद्धतीने मृत

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. सिराजअहमद जमालभाई

बोरा व श्रीमती फौझिया सिराज बोरा यांचे सदर फ्लॅटमधील १००% मालकीत्व

अधिकार, हक्क व हित यासह विद्यमान मालकीचे असलेले खालील नमुद निवासी

फ्लॅटबाबत आणि अनुक्रमांक १५१ ते १६० धारक भागप्रमाणपत्र क्र.१६ चे रु.५०,

वतीने मी चौकशी करीत आहेत. खालील अधिकार दस्तावेज आहेत:

- प्रत्येकीचे १० शेअर्सचे धारक असून त्यांच्या अधिकाराची माझ्या अशिलांच्या

(अ) लष्कारिया कन्स्ट्रक्शन प्रा.लि.- प्रवर्तक, एक भाग यांनी वर संदर्भीत फ्लॅट

खरेदीदार, अन्य भाग यांच्या दरम्यान दिनांक ४ डिसेंबर, २००८ रोजीचे दस्तावेज

क्र.बीडीआर-१/११५३२/२००८ धारक दिनांक ३ डिसेंबर, २००८ रोजीचे नोंद

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी

हक्क, मुक्तता, अधिभार, न्यास, तारण, परिरक्षा, कायदेशीर हक्क किंवा मालकाचे

विरोधात अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा मागणी असल्यास

त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे मुळ दस्तावेजांसह त्यांचे कार्यालय

दुकान क्र.१७, तळमजला, निर्मला कोहौसोलि., सिझर रोड व जे.पी. रोडचा

shaileshbshah1962@gmail.com येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत

कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग/स्थगित केले आहेत असे समजले

जाईल आणि मालक व माझ्या अशिलांच्या दरम्यान व्यवहाराची पुर्तता केली जाईल

निवासी फ्लॅटची अनुसुची

फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, ग्रीन कोर्ट को.हौ.सो. लिमिटेड, सी.डी. बर्फिवाला

रोड (जुहू रोड), अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ७९०

चौ.फू. कार्पेट क्षेत्र, तसेच एक कार पार्किंग जागा क्र.८ आणि सदर इमारतीमध्ये

स्टील्ट अधिक ९ वरील मजले लिफ्टसह आहेत आणि सन २००५ मध्ये सदर इमारत

बाधलेली जमीस सी टी एस के सीटीएस के ४८९(भाग) ५११(भाग) व ५१३

महसूल गाव विलेपार्ले पश्चिम, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर, के

मुंबई-४०००५८,

(प.),

सभासदाचे शेअर्स आणि व्याज हाताळण्याचे स्वातंत्र्य सोसायटीला असेल.

पत्ताः प्लॉट क्र.१७, पेस्तम सागर, रोड क्र.४ टिळक नगर पी.ओ., चेंबूर, मुंबई-४०००८९. डोंबिवली (पूर्व) ४२१२०१. संपर्कः ७०४५०४४२८९ श्री. लक्ष्मण दिनांक: 0१.0९.२0२४ उकाण: मुंबई

मोबाईल नं.: ९९८७५३६०८५

तारीख - ३१/०८/२०२४

पश्चिम महापालिका वॉर्ड.

दिनांक: ०१ सप्टेंबर, २०२४

ठिकाण: मुंबई

जाहीर नोटीस

श्री. एकनाथ श्रिपती गुजरे यांनी दि.

०५/०९/२००६ रोजी दुय्यम निबंधक

कल्याण येथे खरेदीखराचा दस्त केला

होता. त्याचा क्रमांक कलन-३-

०३३९५-२००६ असा आहे. सदरच

दस्ताऐवज दि. २७/०८/२०२४ रोजी

गहाळ झाला आहे व त्यासंबंधी रामनगर

पोलिस स्टेशनला लॉस्ट रिपोर्ट क्र.

०९८९/२०२४ दि. २९/०८/२०२४ रोजी

नोंदवण्यात आला आहे. हे मुळ दस्त जर

कोणाला सापडले किंवा मिळाले

असल्यास पुढील १५ दिवसांच्या आत

खालील पत्यावर आणून देण्याची कृपा

करावी अन्यथा कुणाचीही हरकत नाही

असे समजून सदर दस्ताची सर्टिफाईड

प्रत ही मुळ प्रत समजण्यात येईल.

दि. ३०/०८/२०२४

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

Notice is hereby given to all public at large that my client MR. CHANDRA

BHUSHAN SINGH, is owner of said Flat No. 15, Area Adm. 565 Sq.Ft (Built-Up), on Second Floor, in Society known as "Shiv Puri Co-operative Housing society

Ltd.," Katemanivali, Kalyan (East), Tal. Kalyan, Dist. Thane., constructed on the piece and parcel Land bearing Survey No. 67-A, And Plot no. 15, lying and

being situated at Village- Katemanivali, Tal. Kalyan, Dist. Thane., within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation.

WHEREAS Mrs. Subhadra Radhamohan Singh had purchased the said Flat

from M/S. Shiv Vihar Developers through its partner Mr. Suresh Sukhdeo Rai by and under Agreement for Sale dated 22.10.1990, registered before Sub

Registrar of Assurance Kalyan at serial no. 8159/1990 on 22.10.1990.

However MR. CHANDRA BHUSHAN SINGH had lost or misplaced Original

documents i.e. Agreement for Sale dated 22.10.1990, registered before Sub Registrar of Assurance Kalyan at serial no. 8159/ 1990 on 22.10.1990 And

Therefore if anybody finds said missing Documents. It may be kindly returned to the undersigned and if any person(s) having claim in respect of the above-

referred Flat or part thereof by way of sale, exchange, possession, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, lease, hypothecation, transfer of title or

beneficial interest under any trust right of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or Award or

otherwise claiming howsoever, are hereby requested to make the same known

in writing together with supporting documents to undersigned Advocate at their Office address Within a period of 14 days(both days Inclusive) of the publication

hereof failing which the claim of such person(s) in or upon the said Flat or any part thereof shall be deemed to have been waived and/or abandoned.

Registration Receipt of Agreement for sale dated 22,10,1990.

Objections raised after wards will not be entertained.

Unit No.101. First Floor, Satyam Apt.

Opp. Subhash Dairy, Dombivali (E)-421201

फॉर्म A सार्वजनिक धोषणा (भारतीय दिवालखोरी आणि दिवालखोरी मंडलाच्या विनियम ६ अंतगर्त (कोर्पोरेट व्यकतीसाठी दिवालखोरी निराकरण प्रक्रिया)

च्या क्रेडीटर्सच्या लक्ष् वेधण्यासाठी

	संबंधित	तपशील			
1	कोर्पोरेट कर्जदाराचे नाव	गोल्डन वेल्थ अंडव्हायजरी प्रायव्हेट लिमिटेड			
2	कोर्पोरेट कर्जदाराच्या समावेशाची तारीख	90/99/2092			
3	प्राधुकरण ज्या अंतगर्त कोर्पोरेट कर्जदार समाविष्ट / नोंदणीकृत आहे	आरओसी - मुंबई			
4	कोर्पोरेट कर्जदाराची कोर्पोरेट ओळख क्रमांक / मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	U74110MH2012PTC237832			
5	कोर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालचया आणि मुख्य कार्यालचया पता (असल्यास)	नोंदणीकृत कार्यालय : २१३, मजला-१, प्लोट-४0 दौलत भूवन, कालबादेवी रोड, कोलभाय लेन, कालबादेवी, मुंबई, महाराष्ट्र, ईिडिया-४००००२			
6	कोर्पोरेट कर्जदाराच्या संदर्भात दिवालखोरी सुरु होण्याची तारीख	२९ ओगस्ट २०२४			
7	दिवालखोरी निराकरण प्रक्रिया बंद होण्याची अंदार्जित तारीख	२५ फेबुआरी २०२५			
8	अंतरिम रिज्ञोल्यूशन व्यावसायिक म्हणून काम करणाया दिवालखोर व्यावसायिकाचे नाव आणी नोंदणी क्रमांक	नाव : केयूर जगदीशभाई शाह रजि. नं. : BBI/IPA-002/IP-N00244/2017-2018/10729			
9	बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम रिज्ञोल्यूशन व्यावसायिकाचा पता आणि ई-मेल	ई-मेल आयडी : cs.keyurshah@gmail.con पता : १००७, सन अव्हन्यु वन, भुदरपुरा आयोजननगर, माणेकबाग, अहमदाबाद, गुजरात - ३८००१५			
10	अंतरिम रिज्ञोल्यूशन व्यावसायिकांची पत्रव्यवहार करण्यासाठी पता आणि ई-मेल वापरला जाईल.	ई-मेल: cirp.goldenwealth@gmail.con पता : १००७ , सन अव्हेन्यु वन , भुदरपुरा आयोजननगर , माणेकबाग , अहमदाबाद , गुजरात - ३८००१५			
11	दावे सादर करण्याची छेवटची तारीख	१२ सप्टेम्बर, २०२४ (पासुन १४ दिवस CIRP ची सरुवात)			
12	कलम २१ च्या उप-कलम (६ओ) च्या खंड (बी) अंतर्गर्त अंतरिम रिज्ञोल्यूशन प्रोफेशनलदवारे निश्चित केलेले कुर्जदारांचे वर्गे, जर असतील तर	लागू नही			
13	अधिकृत म्हणून काम करण्यासाठी ओळखल्या गेलेल्या दिवालखोर व्यावसायिकांची नावे वर्गातील कर्जदाराचे प्रतिनिधि (प्रत्येक वर्गासाठी तीन नाव)	लागू नही			
14	(a) संबंधित फोर्म आणी (b) अधिकृत प्रतिनिधिचे तपशील येथे उपलब्ध आहे	(a) वेब लिंक https://www.ibbi.gov.in/home/download (b) लागू नहीं			

मेसर्स गोल्डन वेल्थ अंड्व्हायजरी प्रायव्हेट लिमिट्रेडच्या कर्जदाराना १२ सप्टेम्बर, २०२४ रोजी किंवा

त्यापुर्वी पुराव्यासह त्यांचे दावे प्रविष्ठी क्रंमाक् ्० विरुध्ध नमुद केलेल्या पत्तायावर अंतरिम रिज्ञोल्यूशन यावसायिकडे सादर करण्याचे आवाहन केले आहे. आर्थिक कर्जदारानी त्याचे दावे पुराव्या सहे ईलेकट्रोनिक माध्यमातूनच सादर करावेत. ईतर सर्व कर्जदार पुराव्यासह वैयकितकरित्या, पोस्टाने किंवा इलेकट्रोनिक माध्यमातून दावे सादर करु शकतात

अन्द्री क्र. १२ मध्ये सुचबद्ध केल्यानुसार वर्गातील आर्थिक कुर्जदार फोर्म सीओ मध्ये वर्गाचा

दाव्याचे खोटे किंवा दिशाँभूल करणारे पुरावे सादरें केल्यास दंड आकें।रला जाईल आयपी केयुर जगदीशभाई शाह च्या अंतरिम रिज्ञोल्यूशन व्यावसायिक

तारीख : ३० ओगस्ट २०२४

ठिकाण : अहमदाबाद

सही/

शैलेश बी. शाह

बी.कॉम, एलएल.बी

वकील उच्च न्यायालय

नोंदणी क्र.एमएएच/६४४/१९८८

गोल्डन वेल्थ अंडव्हायजरी प्रायव्हेट लिमिटेड आयपी नेंद्रपी क्र. Registration No: IBBI/IPA-002/IP-N00244/2017-18/10729 AFA नंबर: AA2/10729/02/151024/202906 AFA 15/10/2024 पर्यंत वैध

S**@**∩al सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.२८/१ए, टकाई-अदोशी रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर,

जि. रायगड, खोपोली-४१०२०३. सीआयएन: एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५ दुर.:९१-२१९२२६२६२०, ई-मेल:info@sonal.co.in, वेबसाईट:www.sonal.co.in

३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची **३३वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, २६**

सप्टेंबर, २०२४ रोजी दु.४.००वा. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रके सहवाचिता कायद्या तरतूदीनुसार सर्व कंपनीच्या सदस्यांना पाठविण्यात आलेल्या एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता **व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम)** मार्फत होणा

कंपनी कायदा २०१३च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएम सूचने नमूदप्रमाणे साधारण व्यवसायाबाबत सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या ई-वोटिंग सेवेमार्फत एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन विद्युत स्वरूपाने (रिमोट ई–वोटिंग) मत देण्याची सुविधा सदस्यांना दिली आहे. नियमानुसार तपशिल खालीलप्रमाणे:

 विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग सोमवार, २३.०९.२०२४ रोजी स.९.००वा.भाप्रवे प्रारंभ होईल. २) विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग बुधवार, २५.०९.२०२४ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे समाप्त होईल.

3) नोंद्र तारीख अर्थात गुरुवार, १९.०९.२०२४ रोजी डिमॅट किंवा वास्तविक स्वरुपात भागध असणाऱ्या सदस्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल.

विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग २५.०९.२०२४ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे नंतर मान्य असण

 ज्यांच्याकडे रिमोट ई-वोटिंग सुविधा उपलब्ध नाही त्यांना ई-वोटिंगने सभेत मत देण्याचा अधिका असेल. जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यांना सर्वसाधारण सभेत सहभाग होता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. ई-वोट एजीएम दरम्यान देण्यासाट एजीएम सूचनेतील टीप क्र. १४ पहावे. जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यां-सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंतु सभेत पुन्हाँ मत देण्याचा अधिकार नसेल.

) जे सदस्य एजीएमपर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यांना सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंत सभेत पन्हा मत देण्याचा अधिकार नसेल.

) निश्चित दिनांकाला सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत नावे नमूद आहेत आणि नोंद तारखेला ज्यांच्याकडे भागधारणा आहे त्या सदस्यांना विद्युत मतदान प्रणालीने तसेच एजीएमच्य सभेत सचनेत नमद सर्व विषयांवर मत देता येईल.

८) ३३वी एजीएम सूचना तसेच रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया सर्व सदस्यांना विहितपद्धतीने पाठविण आली आहे आणि ते कंपनीच्या <u>www.sonal.co.in</u> व सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

८) जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्यत्व घेतले असेल आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी खालील टीप क्र.१२ व्यक्तीकडून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

0) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांनी रिमोट ई-वोटिंग किंवा सभे दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने एजीएम सूचनेत टीप क्र.१४ मध्ये नमुद माहितीनुसार त्यांचे मत द्यावे.

 प्रेंचिंग सदस्यांनी कंपनीकडे त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी कंपनीकडे investor@sonal.co.in वर त्यांचे ई-मेल नोंद करून घ्यावेत.

२) ई-वोटिंगबाबत प्रश्न/तक्रारींसाठी सदस्यांनी खालील ठिकाणी संपर्क साधावाः अ) विद्युत स्वरुपाने काही प्रश्न असल्यास संपर्क **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापक (सीडीएसएल)

सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन पयुचरेक्स मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ येथे कळवादे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-23042482/83

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत व ई-वोटिंग प्रणालीने ई-वोटिंगकरिता काही समस्या असल्या तुम्ही हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल अंगिण फ्रिक्वन्टली आस्क्ड क्वेश्चन्सँ (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३५८४५४२)

ापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थाप प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम १० नुसार कंपनीच्या एजीएमनिमित्त शुक्रवार, २०.०९.२०२४ ने **गुरुवार, २६.०९.२०२४** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत भागहस्तांतरण पुस्तक व सदस्य नोंद पुस्तक

दिनांक: ३१.०८.२०२४ ठेकाण: खोपोली

सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिता संदीप अरोर व्यवस्थापकीय संचालव

लाहोटी ओव्हरसिज लिमिटेड

नोंद. कार्या :: ३०७, अरुण चेंबर्स, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४. दर :: +९१-२२-४०५००१००, वेबसाईट:www.lahotioverseas.com, ई-मेल:investor@lahotioverseas.com

व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या कंपनीच्या २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, लाहोटी ओव्हरसिज लिमिटेड **(कंपनी)** च्या सदस्यांची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा **(एजीएम)** शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.३.००वा.(भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे **(व्हीसी)**/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाने **(ऑएव्हीएम)** २९व्या एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी होणार आहे.

परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ परिपत्रक क्र.१९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ सहवाचिता परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ अंतर्गत कंपनी कायदा, २०१३ च्या लागु तरतृदींचे पालन करून एजीएम व्हीसी/ओएव्हीएमदारे आयोजित केली जाईल. त्यानंतर सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) आणि परिपत्र क्र.SEBI/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79 दिनांक १२ मे, २०२०, परिपत्रक क्र.SEBI HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे. २०२२ त्यानंतर परिपत्रक क.SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 दिनांक प ओएव्हीएमद्वारे सभासदांच्या उपस्थितीशिवाय सामान्य ठिकाणी एजीएम आयोजित करण्यास परवानर्ग

वरील परिपत्रकांचे पालन करून, -एजीएमच्या सूचना आणि २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्टॉनिक प्रती त्या सर्व शेअरहोल्डर्सना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. जर तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदवला नसेल तर तुम्ही कृपया तुमचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्यासाठी खालील सूचनांचे पालन

ज्या सदस्यांनी फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी कंपनी/आरटीए सोबत त्यांचा ईमेल पत्ता अपडेट केलेला नाही त्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीए- या ईमेल investor@lahotioverseas.com

rnt.helpdesk@linkintime.co.in आयडीवर ईमेलद्वारे अपडेट करावेत. आयएसआर-१ मधील स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या प्रतीसह सदस्याचे नाव फोलिओ क्रमांक आणि पत्ता, पॅन कार्डची स्वयं साक्षांकित प्रत आणि कोणत्याही दस्तऐवजाचा (उदा: आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) प्रदस्याच्या पत्त्याचा आधार.

कृपया तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अपडेट करा. तुमच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) सह.

इलेक्ट्रॉनिक बँक आदेशाची नोंदणी न केल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवेद्वारे किंवा इतर कोणत्यार्ह गध्यमातून लाभांश थेट त्यांच्या बँक खात्यात प्राप्त करू न शकलेल्या सदस्यांना कंपनी लाभांश वॉरंट/ बँकर्स चेंक/डिमांड डाफ्ट पाठवेल

सदस्यांनी लक्षात ठेवावे की २९वी एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ चा वार्षिक

अहवाल कंपनीच्या वेबसाइट <u>www.lahotioverseas.in</u> आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध असेल. सभासदांना एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगदारे एजीएम सचनेमध्ये नमद केलेल्या व्यवसायांव इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची संधी असेल. एजीएम दरम्यान फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण . करणार्या सदस्यांद्वारे रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया आणि सदस्य, ज्यांनी कंपनीकडे

वरील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि ती एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करते. लाहोटी ओव्हरसिज लिमिटेडकरित

त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही, एजीएम सूचनेमध्ये प्रदान केला आहे

ठिकाण : मुंबई

उमेश लाहोटी व्यवस्थापकीय संचालव